

अपेंग व्यक्ती (समान संघी, संपूर्ण, सहभाग व हक्कांचे संरक्षण) अधिनियम १९९५ नुसार रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेतील गट-“अ”, “ब”, “क” आणि “ड” या संवर्गातील पदे आणि अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मं., मुंबई या महामंडळाच्या आस्थापनेवरील पदे शारिरीकदृष्ट्या अपेंग उमेदवारांकरीता आरक्षण ठेवणे.

महाराष्ट्र शासन

रोजगार व स्वयंरोजगार विभाग,
शासन निर्णय क्रमांक:-इएसई-२००४/प्र.क्र.३८/प्रशा-२,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक:- ०८ नोव्हेंबर, २०१०.

संदर्भ :-(१)शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.न्यायाप्र-२००५/
प्र.क्र.५/सुधार-३, दिनांक ०३ ऑगस्ट, २०१०.

(२)शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्र.इएसई-२००४/प्र.क्र.३८/
प्रशा-२, दिनांक २८ ऑगस्ट, २००८

प्रस्तावना :-

केंद्र शासनाने अपेंग व्यक्ती (समान संघी, हक्कांचे संरक्षण व संपूर्ण सहभाग) अधिनियम १९९५ मधील तरतुदीस अनुसरुन त्याच्या अखत्यारितील आस्थापनेवरील अपेंग व्यक्तीसाठी पदे निश्चित करून त्याची यादी प्रसिद्ध केली आहे. सदर यादीनुसार राज्य शासनाच्या अखत्यारितील शासकीय व निमशासकीय आस्थापनेवरील जी पदे समान आहेत ती पदे मंत्रालयीन विभागांनी अपेंगासाठी निश्चित करावीत व तसे आदेश निर्गमित करून त्याप्रमाणे अपेंगांची पदे भरण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संदर्भाधीन क्र.१ येथील दिनांक ०३/०८/२०१० च्या शासन निर्णयान्वये दिलेले आहेत. त्यानुसार, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय व त्याच्या अधिपत्याखालील यंत्रणेतील आणि अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मं., मुंबई या महामंडळाच्या आस्थापनेवरील पदे अपेंग उमेदवारांसाठी निश्चित करण्याबाबतची याच शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-


रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिपत्याखालील गट-अ, गट-ब, गट-क आणि गट-ड च्या विविध संवर्गातील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट एक मध्ये दर्शविण्यात आलेली पदे आणि अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मं., मुंबई या महामंडळाच्या आस्थापनेवरील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट दोन मध्ये दर्शविण्यात आलेली पदे ही पदे शारिरीक दृष्ट्या अपेंगत्वाचे किमान ४० % प्रमाण असलेल्या अपेंग व्यक्तीकरिता सुनिश्चित करण्यात येत आहेत.

२. या विभागाचा संदर्भाधीन क्र.२ येथील शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्र.इएसई-२००४/प्र.क्र.३८/प्रशा-२, दिनांक २८ ऑगस्ट, २००८ दिनांक २८/०८/२००८ हा या शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे.

३. हा शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.न्यायाप्र-२००९/प्र.क्र.५/सुधार-३, दिनांक ०३ ऑगस्ट, २०१० अन्वये दिलेल्या निर्देशानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१०११०८१५२६०७००५ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,



(वि.सा.शिरसाट)
शासनाचे उप सचिव.

प्रति,

मा. राज्यपालांचे सचिव,

मा. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

मा. उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,

मा. मंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,

मा. राज्यमंत्री, रोजगार व स्वयंरोजगार यांचे खाजगी सचिव,

अध्यक्ष, अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मं., मुंबई

मा. मुख्य सचिव,

सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (पत्राने),

रोजगार व स्वयंरोजगार विभागातील सर्व कार्यासने,

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (सुधार-३),

आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकण भवन, नवी मुंबई,

व्यवस्थापकीय संचालक, अणासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मं., मुंबई

उप संचालक, रोजगार व स्वयंरोजगार, सर्व विभागीय मुख्यालये,

सर्व सहायक संचालक/जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी,

निवड नस्ती.

परिशिष्ट- एक

(शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्रमांक:इएसई-२००४/प्र.क्र.३८/प्रशा-२,
दिनांक: ०८ नोवेंबर, २०१० ये जोडपत्र)

शारिरीदृष्ट्या अपंग व्यक्तीकरीता, रोजगार व स्वयंरोजगार यंत्रणेतील सुयोग्य पदे.

अ.क्र.	पदनाम	अंध / अल्पदृष्टी	कर्णवधीर	अस्थिवंग
१	२	३	४	५
राजपत्रित, गट-अ				
१	आयुक्त, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय (भा.प्र.से.संवर्गातील पद)	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL,OA..
२	उप संचालक, रोजगार व स्वयंरोजगार	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL,,BL,OA OAL,
३	उप संचालक (सांख्यिकी)	अपात्र	पात्र HH	पात्र OL,,BL,OA OAL,
४	सहायक संचालक (लेखा)	अपात्र	पात्र HH	पात्र OL,,BL,OA OAL,
५	सहायक संचालक, रोजगार व स्वयंरोजगार	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL,,BL,OA OAL,
राजपत्रित, गट-ब				
६	रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी	पात्र B,LV	पात्र HH	पात्र BL,OA,OL,
अराजपत्रित, गट-ब				
७	लघुलेखक (उच्च श्रेणी)	पात्र B,LV	अपात्र	पात्र OA,OL,BL, OAL
८	सहायक लेखा अधिकारी	अपात्र	पात्र HH	पात्र BL,OA,OL
९	लघुलेखक (निम्नश्रेणी)	पात्र B,LV	अपात्र	पात्र OA,OL,BL, OAL

अ.क्र.	पदनाम	अंध / अल्पदृष्टी	कर्णवधीर	अस्थिव्यंग
१	२	३	४	५
अराजपत्रित, गट- क				
१०	कनिष्ठ रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OLOA,BL, OAL
११	लघुटंकलेखक	पात्र B,LV	अपात्र	पात्र OA,OL,BL, OAL
१२	वरिष्ठ लिपिक	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OA,OL,BL, OAL
१३	लिपिक-टंकलेखक	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OA,OL,BL, OAL
१४	वाहन चालक	अपात्र	अपात्र	अपात्र
अराजपत्रित (गट-ड)				
१५	शिपाई /दप्तरी / नाईक	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL,BL,
१६	चौकीदार	अपात्र .	पात्र HH	पात्र OL,BL
१७	चौकीदार-नि-सफाईगार	पात्र LV	पात्र HH	पात्र OL,BL

तक्त्यात दर्शविलेले इंग्रजी भाषेत दाखविलेले अंगत्व खालीलप्रमाणे आहेत.

B = Blind, LV = Low Vision, HH = Hearing Handicapped, OA = One Arm , OL = One Leg
 BL = Both Leg, OAL = One Arm & One Leg

परिशिष्ट- दोन

(शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, क्रमांक:इएसई-२००४/प्र.क्र.३८/प्रशा-२,
दिनांक: ०८ नोवेंबर, २०१० चे जोडपत्र)

**शारिरीदृष्ट्या अपंग व्यक्तीकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास
विकास महामंडळ मर्यादित, मुंबई येथील सुयोग्य पदे.**

अ.क्र.	पदनाम	अंध / अल्पदृष्टी	कर्णवधीर	अस्थिव्यंग
१	२	३	४	५
१	व्यवस्थापकीय संचालक	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL,OA..
२	लेखाधिकारी (गट-अ)	अपात्र	पात्र HH	पात्र BL,OA,OL
३	उप महाव्यवस्थापक	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL.,BL,OA OAL,
४	सहायक (गट-क)	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL.,BL,OA OAL,
५	लघुलेखक (उच्च श्रेणी)	पात्र B,LV	अपात्र	पात्र OA,OL,BL, OAL
६	अध्यक्षांचे स्वीय सहायक (गट-क)	पात्र B,LV	अपात्र	पात्र OA,OL,BL, OAL
७	लिपिक-टंकलेखक (गट-क)	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OA,OL,BL, OAL
८	वाहन चालक (गट-क)	अपात्र	अपात्र	अपात्र
९	शिपाई	पात्र B,LV	पात्र HH	पात्र OL,BL,

तक्त्यात दर्शविलेले इंग्रजी भाषेत दाखविलेले अपगत्व खालीलप्रमाणे आहेत.

B = Blind, LV = Low Vision, HH = Hearing Handicapped, OA = One Arm , OL = One Leg
BL = Both Leg, OAL = One Arm & One Leg